

Over 30 superbikes set to hit the road this year

Manufacturers eye double-digit growth on low base and pent-up demand

SHALLY SETH MOHILE
Mumbai, 5 February

Superbike enthusiasts will be spoilt for choice this year as manufacturers are ready to scorch the roads with a slew of new models after a dull 2020.

From Ducati and Benelli, to Triumph, Kawasaki, KTM, and BMW Motorrad, superbike makers are looking to hitch a ride on the increased preference for personal mobility and pent-up demand.

The busy calendar of launches is attributable to the Covid-19-induced lockdown and the slowdown of 2020 that threw a spanner on launch plans. The makers of these bikes are now betting big on revival and are eyeing high double-digit growth.

Take Italian bike maker Benelli, for instance, which wasn't able to launch its BS-VI-compliant range last year. This year it has one launch planned every 45 days. "The year 2021 will be an exciting year for us," says Vikas Jhabakh, managing director of Benelli India. Last month, Benelli launched the BS-VI variant of an introductory price of ₹4.80 lakh (ex-showroom, pan-India).

Adishwar Auto Ride India is the sole partner and distributor for Benelli's premium range in India. It has set up an assembly plant in Hyderabad, where it imports a range of bikes from Italy and South East Asia.

On the back of the new launches and brisk volume growth, Jhabakh expects the Hyderabad plant to reach optimal capacity utilisation in a year's time. By then he is hoping to expand the number of retail touch points to 100 from the current 35, he said. The brand, two-and-a-half years

IN THE PIPELINE

- Ducati to launch a dozen new models
- Benelli to fill up the BS-VI line-up
- Triumph Motorcycles to introduce nine models



old in India, is stepping up localisation to ensure it is able to price models competitively. Others, too, are stepping on the gas. Ducati said last month it will introduce 12 new motorcycles in 2021, starting with the Scrambler Icon, which has been upgraded to comply with the BS-VI norms. This will be followed by the Diavel and the new XDiavel in the first quarter of the year. Next will be motorcycles based on the V4 engine platform, including the Multistrada V4, the Streetfighter V4, and MY2021 Panigale V4. The latter half of the year will see bikes in the super-naked segment with its all-new offering, the Monster, followed by the SuperSport 950 and the Hypermotard 950 RVE, it added.

British brand Triumph Motorcycles, too, has an aggressive product pipeline as it looks to make the most of the resurgence and consolidate its position. "We are planning to launch nine new models by June," Shoeb Farooq, business head, Triumph Motorcycles India, told PTT in a recent interaction. This will include special edition and refreshes. These models include the Trident 660 and new Tiger 850 Sport, which will raise volumes to the firm's overall sales kitty, he said, adding that it is going to address a completely new segment of the industry.

Real estate players rejoice as Delhi cuts circle rates by 20%

ARNAB DUTTA
New Delhi, 5 February

The Delhi government on Friday cut circle rates by 20 per cent, a move that will bring down the exorbitant property prices in the capital city.

The new order includes all types of properties across the city. According to sources, it is aimed at boosting property transaction in the market that has been subdued for the past few years. "Moreover, its timing is crucial, given the fact that the elections for the Municipal Corporation of Delhi is due next year and it is currently being governed by the Bharatiya Janata Party," said a senior industry leader and political activist.

Real estate developers and industry stakeholders welcomed the Aam Aadmi Party-led government's move. They said the reduced circle rates would translate into lower valuation of real estates and help interested buyers, who were otherwise left out due to the high property prices in the capital.

"The decision comes at the right time when the industry



is recovering from the impact of Covid-19 pandemic. The reduction in circle rates will make properties more affordable and should increase the number of transactions. It may also lead other states to take a similar step in near future as a booster to the real estate sector," said Achal Raina, chief operating officer, Raheja Developers.

According to Akshay Taneja, managing director (MD) of TDI Infratech, the sector is facing problems in containing the prices of units because of increasing raw

material cost. "In this scenario, lower circle rates would be beneficial. The secondary market will go in for more registries as stamp duty and registration charges will come down," he said.

"We have already seen positive impact of reduction of stamp duty in Mumbai and this will help in faster recovery of the local real estate market," said Ankit Kansal, founder and MD, 360 Realtors.

Apart from the primary market, the move has a far fetching impact for the secondary market, said experts. With a large number of restrictions against developing new residential projects, including high-rise apartments, the market in Delhi is highly dependent on secondary purchases. Over 90 per cent of the transactions take place in the resell market.

"A series of hikes in circle rates since late-2000s have pushed the rates beyond purchasing power of most buyers. Now with a steep cut, people willing to buy pre-owned properties will surely benefit," said senior executive from a leading realtor.

MakeMyTrip raises \$200 mn in 0% interest coupon bond

NEHA ALAWADHI
New Delhi, 5 February

MakeMyTrip (MMT) on Friday said it raised \$200 million through a zero per cent interest coupon bond.

The raise comes at a time when the travel industry is in the midst of difficult times. "This raise will bolster our cash reserves allowing us to meet the working capital requirements as business recovery gathers momentum and also pursue any investment opportunities in the growing Indian market," said Group Chief Financial Officer Mohit Kabra.

The notes offering was upsized from the previously announced offering of \$175 million in aggregate principal amount of the notes. MMT has granted the initial purchasers of the notes a 30-day option to buy up to an additional \$30 million in aggregate principal amount of the notes. The sale of the notes to the initial purchasers is expected to settle on February 9, subject to customary closing conditions.

MMT intends to use the net proceeds for working capital and other general corporate purposes.

Duty cut to hit stainless steel sector hard: Experts

ADITI DIVEKAR
Mumbai, 5 February

Revoking countervailing duty and anti-dumping duty on stainless steel products will give China a free hand in dumping cheap imports into the country, said industry executives on Friday.

In the Budget, the finance minister announced revoking countervailing duty on import of flat products of stainless steel, originating in or exported from Indonesia.

"The problem the stainless steel industry faces is that it is mistaken to be part of the steel industry. It is not. It is a separate industry, which is facing dumping from China already since 2017. This move by the government will only give it (China) a free hand to dump in the country via Indonesia," K.K. Pahuja, president of the Indian Stainless Steel Development Association, said.

All steel is iron based, but stainless steel contains chromium at 10 per cent or more, in terms of weight. While steel is susceptible to rust, stainless steel is rust resistant. Due to this, application of stainless steel is in areas of high corrosion where steel can't survive.

"With demand expected to remain strong due to a thrust on infrastructure projects, traders are expected to stock up cheap imports. This will create huge inventories in the coming months ahead of an anticipated demand boom," said a senior executive of a large stainless steel company.

SAIL, Tata Steel, and Jindal Stainless are some players in the stainless steel industry. "China has 7-8 times stainless steel capacity compared to India. By revoking the duty, it makes matters only worse for the domestic market. We will be making representations to the government to undo this."

However, not all action taken for the iron and steel industry in the Budget has been unfriendly. Reduction of Customs duty on steel scrap by 2.5 per cent to nil augurs well for the MSMEs.

"Reduction in Customs duty on scrap will help bring the cost of imported raw material down by around ₹500 to ₹600 per metric tonne. This will be beneficial to the MSMEs and reduce its production cost of steel by around 1.5 per cent," said Satish Kumar Agarwal, CMD of Kamdhenu Group.

Reduction of Customs duty to 7.5 per cent on semis, flat, and long products of non-alloy, alloy, and stainless steel has no impact on both steel and stainless steel industry. "This will have no big impact on the industry as most of the steel imported comes from countries with FTA," said T V Narendran, CEO and MD at Tata Steel.



CANTABIL RETAIL INDIA LIMITED

Regd. Office: B-16, Lawrence Road Industrial Area, Delhi - 110035
CIN: L74899DL1989PLC034995 Web-site: www.cantabilinternational.com
Tel: 91-11-27156381/82 Telefax: 91-11-27156383

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

(₹ In Lakhs)

S. No.	Particulars	Standalone				
		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended
		December 31, 2020	December 31, 2019	December 31, 2020	December 31, 2019	
		Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited
1	Total Income from Operations	10,144.35	10,498.40	17,344.65	24,182.26	34,209.31
2	Net Profit for the period (before tax, Exceptional and Extraordinary items)	1,271.49	1,607.43	197.22	1,673.12	2,400.61
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	1,271.49	1,607.43	197.22	1,673.12	2,400.61
4	Net Profit for the period (after Tax, Exceptional and Extraordinary items)	1,012.93	1,130.35	238.14	1,187.29	1,642.94
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	1,015.23	1,105.08	201.24	1,174.14	1,636.98
6	Equity share capital (Face Value of Rs. 10/- each)	1,632.76	1,632.76	1,632.76	1,632.76	1,632.76
7	Reserves excluding revaluation reserves					10,174.12
8	Earnings Per Share (EPS) in ₹ (Not Annualized)					
	(a) Basic	6.20	6.92	1.46	7.27	10.06
	(b) Diluted	6.20	6.92	1.46	7.27	10.06

Notes:

1 The above is an extract of the detailed format for the Quarter and nine months ended December 31, 2020. Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and on the Company's website www.cantabilinternational.com and also use the following link

NSE- <https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=CANTABIL>

BSE- <https://www.bseindia.com/stock-share-price/cantabil-retail-india-ltd/cantabil/533267/financials-results/>

Company Website- http://www.cantabilinternational.com/investor_annual&quarterlyresult.html

2 The above unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 05, 2021. The limited review report of the Statutory Auditors is being filed with the Stock Exchange.

3 These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.

4 The Company is primarily engaged in the business of "Retail" which constitutes a single reporting segment and the Executive Management Committee does not monitors the operating results of its business units separately for the purpose of making decisions about resource allocation and performance assessment. Segment performance is evaluated based on profit or loss and is measured consistently with profit or loss in the financial statements, thus there are no additional disclosures to be provided under Ind AS 108 - "Operating Segments".

5 In consequence to COVID 19 pandemic, the Company has negotiated several rent concessions. In view of amendments by the Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs vide notification dated July 24, 2020, the Company has elected, as a practical expedient, not to assess these rent concessions as lease modifications and has recognized impact of such rent concession in Statement of Profit and Loss. The election is made for all such rent concessions as these concessions satisfy the conditions mentioned in Para 46A and Para 46B of Ind AS 116 (as amended). Accordingly, the Company have recognised in the statement of profit and loss (as part of other income) for the nine months ended December 31, 2020 an amount aggregating to Rs. 1191.15 Lakhs relating to reduction of rent expenses for such period.

6 As a result of the nationwide lockdown imposed by the Government of India due to outbreak of Covid-19 pandemic, the business operations of the Company were temporarily disrupted during quarter 1 impacting production, supply chain and sales. However, business operations has commenced in phased manner from the month of May 2020 after obtaining permissions from the appropriate government authorities.

The Company has considered the possible effects that may result from the pandemic relating to COVID-19 on the carrying amounts of receivables, inventories, property, plant and equipment and intangible assets. On the basis of current indicators of future economic conditions, the Company expects to recover the carrying amounts of these assets and does not anticipate any impairment to these financial and non-financial assets. However, the impact assessment of COVID-19 is a continuing process, given the uncertainties associated with its nature and duration. The Company will continue to monitor any material changes to future economic conditions.

7 The Board of Directors of the company has considered and declared interim dividend of Rs.1/- (Rupees One Only) per share i.e. @10% on face value of equity share of Rs. 10/- (Rupees Ten only) each, fully paid up, during the quarter and period ended December 31, 2020 in its meeting held on February 05, 2021. The record date for the payment is February 15, 2021.

8 The standalone figures of the quarter ended December 31, 2020 are the balancing figure between unaudited year to date figures up to December 31, 2020 and the unaudited year to date figures up to September 30, 2020, being the date of the end of the second quarter of the financial year which were subjected to limited review.

9 The figures of the previous periods (quarter/year) have been regrouped/ rearranged/ reclassified wherever considered necessary.

For Cantabil Retail India Limited
Sd/-
(Vijay Bansal)
Chairman & Managing Director
DIN 01110877

Place: New Delhi
Date: February 05, 2021



Imagicaa World Entertainment Limited

(formerly known as Aclabs Entertainment Limited)

CIN: L92490MH2010PLC199925

Registered Office: 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka - Khalapur, District- Raigad, Pin- 410 203

Website: www.imagicaaeworld.com, Email: compliance@imagicaaeworld.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

(Rs. in Lakhs except EPS Data)

SR. No.	Particulars	CONSOLIDATED		
		For the Quarter ended	For the Nine Months ended	Corresponding Quarter ended
		31.12.2020 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)
1	Total Income from operations	511.65	743.83	5,489.63
2	Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(6,610.32)	(21,285.97)	(5,405.87)
3	Net Profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6,610.32)	(21,285.97)	(5,405.87)
4	Net Profit / (loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6,610.32)	(21,285.97)	(5,405.87)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(6,581.07)	(21,207.87)	(5,406.15)
6	Equity Share Capital	8,806.21	8,806.21	8,806.21
7	Reserves (excluding revaluation reserves as shown in the balance sheet of previous year)	-	(65,139.27)	-
8	Earning per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	Basic:	(7.51)	(24.17)	(6.14)
	Diluted:	(7.51)	(24.17)	(6.14)

(Rs. in Lakhs except EPS Data)

SR. No.	Particulars	STANDALONE		
		For the Quarter ended	For the Nine Months ended	Corresponding Quarter ended
		31.12.2020 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)
1	Total Income from operations	511.65	743.83	5,489.63
2	Net Profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6,605.38)	(21,275.82)	(5,395.13)
3	Net Profit / (loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6,605.38)	(21,275.82)	(5,395.13)

Notes:

a) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 04, 2021.

b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.imagicaaeworld.com

c) The figures for the previous periods have been regrouped/rearranged wherever necessary to conform current period's classification.

For and on behalf of the Board of Directors

Place: Mumbai
Date: February 04, 2021
Manmohan Shetty
Chairman

Adfactors 851

लशीच्या तातडीच्या वापराकरिता मान्यता मिळण्यासाठीचा अर्ज मागे भारतात फायझर कंपनीची माग

नवी दिल्ली, ता. ५ (पीटीआय) : औषधनिर्मिती क्षेत्रातील प्रमुख कंपनी फायझरने भारतात कोरोनावायरस लशीच्या तातडीच्या वापरासाठी मान्यता मिळावी, यासाठी केलेल्या अर्ज मागे घेतला आहे. कंपनीने ही माहिती शुक्रवारी दिली.

तज्ज्ञांनी नाकारली होती परवानगी

भारतात कोरोनावायरस लशीच्या तातडीच्या वापरासाठी मान्यता देण्यासाठी केलेला अर्ज फायझर कंपनीने आज मागे घेतला. मात्र त्याआधी दोन दिवस अशी परवानगी न देण्याची शिफारस केंद्रीय औषध मानक नियंत्रक संघटनेच्या विषय तज्ज्ञ समितीने केली होती, अशी माहिती अधिकार्यांनी आज दिली.

लशीच्या प्रभावाबाबत चिंता

कोपन्हेगन : युरोपीय महासंघाच्या सदस्य देशातील केवळ अडीच टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले असताना कोरोनाच्या नव्या प्रकाराविरोद्ध लस किती परिणामकारक आहे, याविषयी जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप शाखेचे संचालक हॅन्स क्लुज यांनी चिंता व्यक्त केली. एएफपी वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिले. डिसेंबरपासून उपलब्ध झालेली लस नव्या प्रकाराबाबत परिणामकारक आहे का, प्रश्नचर ते म्हणाले की, हा मोठा प्रश्न आहे. ही चिंता आहे. विषाणूची मानवावर अजूनही पकड असल्याची कट्टर बाब त्यातून अर्थोपेतित होत आहे. पहिली लस उपलब्ध झाल्यानंतरच्या काळाच्या तुलनेत आता जागतिक साधेच्या विरोधातील लढाई आणखी आव्हानात्मक झाली असल्याचे दिसते, मात्र क्लुज आशावादी आहेत. ते म्हणाले की, प्रामाणिकपणे सांगायचे तर तेव्हा आपल्याला वाटले त्यापेक्षा मार्ग खडतर आहे, पण आम मार्ग काढू शकू, असेही त्यांनी सांगितले.

अर्ज करणारी ती पहिली कंपनी आहे. याआधी लशीला ब्रिटेन, बहारीनमध्ये मंजुरी मिळाली होती. फायझरच्या प्रकल्प्यांनी निवेदनात म्हटले आहे, कोरोनावायरस लशीचा तातडीचा वापर करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी कंपनीने बुधवारी (ता.३) औषध

नियामक यंत्रणेच्या विषय तज्ज्ञ समितीच्या बैठकीत भाग घेतला होता. बैठकीतील चर्चा-विचारानंतर तसेच यासंबंधी नियामक यंत्रणेला अधिक माहिती देण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्याने कंपनीने अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पृथ्वीवरून मंगळावर तीन महिन्यांत पोचा!

अणू ऊर्जेवरील रॉकेटचा वापर शक्य

न्यूयॉर्क, ता. ५ (वृत्तसंस्था) : अंतराळ युगाचा प्रारंभ झाल्यापासून रॉकेट तंत्रज्ञानात सुधारणा होत गेली. याच रॉकेटच्या साहाय्याने मानवाला आता मंगळावर उतरण्याचे उद्दिष्ट अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'ने ठेवले आहे. ही मंगळ मोहीम २०३० पर्यंत प्रत्यक्षात येणार असून यासाठी अणू ऊर्जेचा वापर केलेले शक्तीशाली रॉकेट वापरण्याचा विचार सुरू आहे. त्याबारे अंतराळवीर 'फ्लो' तीन महिन्यांत मंगळावर पोचू शकणार आहेत. याबाबतचे वृत्त येथील एका इंग्रजी दूरचित्रवाणीवाहिनीने दिले आहे.



अणू ऊर्जेवर आधारित रॉकेटचे संकल्पचित्र.

भारत-नेपाळ सीमेवरचे पूल पुन्हा सुरू

पिठोरगढ : कोरोना संसर्गामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेले भारत-नेपाळ दरम्यानचे पूल आज सुरू करण्यात आले. पिठोरगढ जिल्हा दंडाधिकारी व्ही. के. जोगेंद्रे यांनी याबाबत आदेश काढला असून तो शुक्रवारीपासूनच लागू केला.

जहिरात महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था, पुणे

राज्यातील सर्व ३६ जिल्हातील बालगृह, निरीक्षणगृह आणि विशेष दत्तक संस्था इत्यादींमध्ये दाखल बालकांसाठी ११ महिन्यांच्या कालावधीकरिता समुपदेशक (बाल मानसशास्त्रज्ञ) यांच्या व्यावसायिक सेवा घेण्याकरिता इच्छुक व पात्र समुपदेशकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. व्यावसायिक सेवेचा तपशील, शैक्षणिक अर्हता, मानधन व अटी- शर्तीच्या सविस्तर माहितीसाठी तसेच नमुना अर्जासाठी www.wcdcommune.org या संकेतस्थळावर भेट द्यावी व नमुद केलेल्या ई-मेल आयडीवर आपले अर्ज स्वच्छ पॉडीफॉर्म स्वरूपात पाठवावेत. mscps.state@gmail.com या ई-मेल आयडीवर केलेले अर्ज प्राप्त झाले जातील. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३-२-२०२१ असेल. वृत्तपत्रातील जाहिरातीनंतर सदर विषयी भविष्यात सर्व सूचना उपरोक्त संकेतस्थळावरच दिल्या जातील. तरी इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन नमुद ई-मेल आयडीवर अर्ज पाठवावेत. डी.जी.आय.पी.आर. २०२०-२१/२२३२

Municipal Corporation Aurangabad (Maharashtra) Tender Notice. Name of Work : Tender for "DESIGN, SUPPLY, INSTALLATION, ERECTION, COMMISSIONING AND OPERATION & MAINTENANCE OF MUNICIPAL SOLID WASTE TREATMENT EQUIPMENT'S AND MACHINERIES" FOR 150 TPD CAPACITY AT AURANGABAD AT HARSOOL (WITH OPERATION AND MAINTENANCE FOR FIVE YEARS.)

ठाणे महानगरपालिका, ठाणे माहिती व जनसंपर्क विभाग द्वितीय मुदतवाढ. ठामपा/पिआरओ/जाहिरात/८४४/२०२०-२१ दिनांक १३/०१/२०२१ अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत द्विवाषिक कालावधी करीता मा.पदाधिकारी, मा.आयुक्त, मा.अतिरीक्त आयुक्त(१), मा.अतिरीक्त आयुक्त (२), मा.अधिकारी व इतर विभाग यांना वर्तमानपत्रे पुरविलेगरीता ई-टेंडरिंग पध्दतीने निविदा मागविण्यात आल्या होत्या.

निविदा सूचना. पात्र असणाऱ्या निविदाकारांकडून खालील कामासाठी निविदा मागविण्यात येत आहे. निविदा क्र. /अंदाजपत्र क्रमांक/निविदा क्रमांक/निविदा प्रपत्र क्रमांक/ निविदा क्र. अंज/ठामपा/मांस/२०२०-२१/टी-१४ रु.७.३४ कोटी/-

MAHINDRA & MAHINDRA LIMITED. Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400 001. Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2020. Rs. In Crores

Imagicaaworld Entertainment Limited (formerly known as Adlabs Entertainment Limited). Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2020. (Rs. in Lakhs except EPS Data)

उबरकडून आता मद्याची डिलिव्हरी अमेरिकेतील ड्रीझली कंपनीशी महत्वाकांक्षी करार

सॅन फ्रान्सिस्को, ता. ५ : कोरोनाचा फटका बसल्यामुळे कंपन्यांनी वेळोवेळा क्षेत्रात प्रवेश करून व्यवसायाच्या नवीन हेरण्यास प्रारंभ केला. उबरनेही विस्तारीकरणाचा अवलंब केला असून मद्याची डिलिव्हरी देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी अमेरिकेतील ड्रीझली या कंपनीशी करार केला आहे.

Uber Uber Eats. कायम ठेवले. त्याचवेळी उबर इट्स ऑपवही त्यांचा समावेश असेल. मद्याची डिलिव्हरी या ऑपवरील कायमस्वरूपी सुविधा असेल. दरम्यान, ड्रीझली अमेरिकेतील मागणीनुसार अल्कोहोलव्यक्त

उत्तर मध्य रेल्वे, प्रयागपत्र. क्र. - झाशी/डब्ल्यू/टी/टेंडर जनरल ई-निविदा सूचना दिनांक: ०३-०२-२०२१

Pfizer फायझर लिमिटेड. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

Emkay एम्के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाही अखेरचे संक्षिप्त संकलित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष